WWW.FINANCIALEXPRESS.COM

IBBI wants CoC to arrange liquidation expenses upfront to be renewed every year from

FE BUREAU Mumbai, May 13

MEMBERS OF THE committee of creditors, specifically secured institutional financial creditors, may soon be required to arrange for liquidation expenses upfront, as per a proposed amendment by the Insolvency and Bankruptcy Board (IBBI) to the Insolvency Resolution Process for Corporate Per-

sons regulations. "It is, therefore, proposed that the regulations may require the CoC to consider an agenda item, while rejecting a resolution plan or deciding to liquidate the CD, providing for liquidation expenses. It must consider the estimated amount of liquidated costs, the availability of liquid assets to meet liquidation costs, and balance amount required for meeting liquidation costs and require the secured institutional financial creditors to bring in upfront balance amount of liquidation cost, in an escrow account with a scheduled bank, within seven days of the liquidation order," the paper read on the proposed amendment.

The proposal is based on suggestions that the cost of liquidation may be borne by financial creditors upfront and the same may be recovered from sale of assets. This, however, could prove burdensome for retail individual creditor, the IBBI noted.

The regulator hence proposes requiring secured institutional financial creditors to bring in interim finance to run as a going concern or liquidate the corporate debtor, if there are no liquid assets available to cover these expenses.

The funds brought in by these financial creditors along with interest based on bank rate could then be included to the liquidation cost. The proposal is part of a discussion paper published by the IBBI last week that

CENTRAL RAILWAY

PROVISION OF DAC FOR EXISTING TRACK CIRCUIT TO CATER DUAL DETECTION Open Tender Notice No. CR/BB/Snt/ South/2019/44. Divisional Railway Manager (S&T), 1st Floor, Parcel Office Building, above P. F. No. 14 & Central Railway, Mumbai CSMT-400 001, for and on behalf of the President of India Invites Open tenders from the reputed contractors. The time, date and submission of tender up to 15.00 Hrs. on 11.06.2019 and will be opened at 15.15 Hrs. on the same day. Name of work: Provision of DAC for existing track circuit to cater dual detection for track circuits over 5th and 6th line at Vikhroli & Ghatkopar station of Mumbai Division; Approximate Cost : ₹ 2.04 Crores; EMD (In ₹) : ₹ 2,52,400/-; Cost of tender form (In ₹) : ₹ 10,000/-; Date of Opening : 11.06.2019; Validity : 45 Days; Completion Period: 12 Months. This tender complies with Public Procurement Policy (Make in India) Order 2017, dated 15.06.2017. Complete details of tenders are available at Central Official website www.ireps.gov.in the complete tender documents can be downloaded from the website. The complete details of tenders are also

Office, Mumbai CSMT. All India Passenger Helpline 138

available in the "Notice Board" of the

Divisional Railway Manager (S&T)'s

birlasoft

Birlasoft Limited (Formerly KPIT Technologies Limited)

CIN: L72200PN1990PLC059594 Regd. Office: 35 & 36, Rajiv Gandhi Infotech Park, Phase - I MIDC, Hinjawadi, Pune - 411057.

Tel. No.: +91 20 6652 5000 Fax No.: +91 20 6652 5001 E-mail: contactus@birlasoft.com Website: www.birlasoft.com

Notice

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, May 24, 2019, at 02:00 p.m., at Birla Tower, Delhi, inter alia, to consider and approve the audited financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2019 and to recommend dividend, if any, subject to declaration of the same by the members in the ensuing Annual General Meeting.

The said Notice may be accessed on the Company's website at www.birlasoft.com and also on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Birlasoft Limited (Formerly KPIT Technologies Limited)

> Sneha Padve Company Secretary & Compliance Officer

Place: Pune Date : May 13, 2019

calls for public comments until May 30. Based on suggestions received, the regulator has further proposed an amendment to the regulations to allow withdrawal of an application filed under Sections 7, 9 or 10 of the Insolvency and Bankruptcy Code at any time – (a) before constitution of CoC, (b) after constitution of CoC but before invitation of EoI, or (c) after invitation of EoI in exceptional cases on an application made by the applicant. Another discussion paper released by the IBBI calls for comments before May 28 on a proposed amendment seeking to cap the upper age

limit for insolvency profession-

als to take on independent as-

signments at 70 years. "In terms of Section 196 of the Companies Act, 2013, an individual above the age of 70 years is not ordinarily eligible to be a managing director, whole time director or manager, given the demanding responsibilities of such positions. During the corporate insolvency resolution process (CIRP), an IP replaces the board of directors and manages the affairs of the company as a going concern. The job of an IP is not less demanding than that of a managing director under the Companies Act, 2103. The age limit applicable to a managing director may, therefore, apply to IPs,"the paper read. The IBBI has proposed that those above 70 years may not be issued certifi-

CENTRAL RAILWAY

OUTSOURCING OF UPKEEP/MAINTENANCE-**CUM-MECHANISED CLEANING OF STATIONS**

For and behalf of President of

India, Sr. DOM (G) invites and open E-tender on a two-bid tendering system for the cited work from reputed & experienced contractors as per E-tender terms & conditions as per prescribed format :- Open E-tender No. : BB/T/340/SS/46/ Cluster-4 dated 09.05.2019; Name of the work : Outsourcing for the work of upkeep/maintenance-cummechanised cleaning of Stations in cluster formation (cluster-4) for a period of two years. 9-station i. e. Shahad, Ambivli, Titwala, Khadavli, Vasind, Asangaon, Atgaon, Khardi, Kasara; Duration of work: 24 months / 2 years: Approx. Value of Work : ₹ 5,56,23,916/- Plus GST as applicable or as amended from time-to-time; Earnest Money Deposit : ₹ 4,28,100/-; Cost of tender form : ₹ 10,000/-; Validity of offer: 90 Days; Date of Opening of tender: 03.06.2019 at 15.00 Hrs. Details of tender available on www.ireps.gov.in; Tender inviting Department : Sr. DOM (G) office at Centralized Control Office, 3rd Floor,

> All India Passenger Helpline 138 Pd

> > Muthoot Homefin

Name of

Ganeshbhai Lathiva

Sureshbhai Lathiya

(Borrower)

Mrs. Ashaben

(Co-Borrower)

Surat Branch)

Mr.Pankajkumar

Mrs. Ragnikumari

Pankaj Pandey

(Co-Borrower)

Surat Branch)

Mr.Rajendra

(Borrower)

Mrs. Minaben

(Co-Borrower)

Surat Branch)

Mr.Khodabhai

Mrs.Bhavuben

(Co-Borrower)

Surat Branch)

(Borrower)

Madhubhai Makvana

Khodabhai Makvana

Govardhan Bokhade

Rajendra Bokhade

(Borrower)

Sidhadinath Pandey

CSMT, Mumbai-400 001.

cate of practice (CoP) but they can support younger IPs or work for insolvency professional entities. Another proposal relates

to amendment to the IP Regulations to introduce the very concept of CoP for IPs, a requirement for registered IP which has

11 IEL LIMITED (Formerly known as Indian Extractions Limited) Regd. Office: Nanavati Mahalaya, 18, Homi Mody Street, Fort, Mumbai- 400001. Phone: 022-22044422 | Fax: 022-22046024

Website: www.nanavatigroup.com

E-mail: iel@nanavatigroup.com CIN: L15140MH1956PLC009720 NOTICE Pursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice i hereby given that the meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 29th May, 2019 at registered office of the Company to consider and approve, inter alia, Audited Standalone Financials Results of the Company for the quarter and year ended

This information is also available on the websit of the Company at www.nanavatigroup.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed at For IEL Limited

(Formerly known as Indian Extractions Limited) SD/-Chairman & Managing Director Date : 13th May, 2019

FORM NO INC-26

[Pursuant to rule 30 the Companies

(Incorporation) Rules, 2014]

Advertisement to be published in the

newspaper for change of registered office of

the Company from one state to another

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT

WESTERN REGION

In the matter of sub-section (4) of Section 13 of the Companies Act, 2013 and clause (a) of

sub-rule (5) of Rule 30 of the Companies

(Incorporation) Rules, 2014

n the matter of ACLTECH CONSULTANCY

PRIVATE LIMITED (Formerly Known as

SAROJNIDHI HOSPITALITY PRIVATE LIMITED) having registered office at 9th Floor, The Ruby,

Tulsi Pipe Road, 29, Senapati Bapat Marg, Dadar

West Mumbai, Mumbai City, Maharashtra

Notice is hereby given to the General Public that

the Company proposes to make an application to the Central Government under Section 13 of

the Companies Act. 2013, seeking confirmation

of alteration of the Memorandum of Association

of the Company in terms of the Special

Resolution passed at the Extra-Ordinary Meeting

Company to change its registered office from

"State of Maharashtra" to "State of Delhi".

Any person whose interest is likely to be affected

by the proposed change of the registered office

of the Company may deliver either on the MCA-

21 portal (www.mca.gov.in) by filing investor

complaint form or cause to be delivered or

send by registered post of his/her objections

supported by an affidavit stating the nature of

his/her interest and grounds of opposition to

the Regional Director at the address, Reginal

Director, Western Region, Everest 5th Floor,

100 Marine Drive, Mumbai - 400002 within

fourteen (14) days of the date of publication of

this notice with a copy to the Petitioner

Company at its registered office at the address

ACLTECH CONSULTANCY PRIVATE LIMITED

(Formerly Known as SAROJNIDHI HOSPITALITY

Regd Office Address: 9th Floor, The Ruby,

l'ulsi Pipe Road, 29, Senapati Bapat Marg, Dadar

For and on behalf of

(Sanjay Krishan Goyal)

Director

Date of Demand Notice

& Total

Date of

Possession

DIN: 00128703

Corporate Office: 1201 & 1202, 12th Floor, 'A' Wing, Lotus Corporate Park,

Off. Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.

West Mumbai, Mumbai City, Maharashtra

ACLTECH CONSULTANCY PRIVATE LIMITED

Muthoot Homefin (India) Ltd.

POSSESSION NOTICE

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL) under the

Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in

exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & & 9 of the Security Interest

(Enforcement) Rules 2002, Demand Notice(s) issued by the Authorised Officer of the company to the

Borrower(s) / Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days

from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby

given to the Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) and the public in general that the undersigned has

taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section

13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are

hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge

of Muthoot Homefin (India) Ltd.for an amount as mentioned herein under with interest thereon.

Description of secured asset

mentioned below:

PRIVATE LIMITED)

Place: Mumbai

Date: 13.05.2019

held on 06th February 2019 to enable the

......Petitioner Company

TILAK VENTURES LIMITED

CIN: L65910MH1980PLC023000 Regd. Off: E-109, Crystal Plaza, Opp. Infinity Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai -53

Tel No: 9152096141 Email Id: tilakfin@gmail.com Website: www.tilakfinance.com NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 21st May, 2019 at 12:00 P.M at the registered office of the company inter-alia to consider and approve Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2019 along with the Audit Report thereon and other Businesses. This information is available on the website of the Company at www.tilakfinance.com as well as on the website of the Bombay Stock

Exchange at www.bseindia.com

For TILAK VENTURES LIMITED

Date: 13/05/2019 Girraj Kishor Agrawal Place: Mumba

Branch: Bharuch Branch

Branch: Bapunagar Branch

Branch: Relief Road Branch

Branch: Relief Road Branch

Savaji Dabhi (Guarantor & Mortgagor)

its Insolvency Professional Agencies (IPA) subject to meeting certain requirements. BEFORE THE REGISTRAR, MUMBAI

Western Region, Mumbai In the matter of the Limited Liability Partnership Act, 2008, Section 17 (4) In the matter of Tequila Sunrise Goa LLP having its registered office at B-21, Bhaveshwar Deep,

21st Road, Chembur, Near Ambedkar Garden

Mumbai-400071.

Notice is hereby given to the General Public that the LLP proposes to make aapplication to the Registrar, Mumbai under section 17 (4) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of "Goa". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Bench Officer. Registrar of Company, Mumbai EVEREST 5TH FLOOR 100, Marine Dr, Maharashtra 400002 within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the petitioner LLP at its registered office at the address mentioned above

Tequila Sunrise Goa LLP Place: Mumbai Date: May 14, 2019 Designated Partner

For and on Behalf of

Date / Amount /

Possession Date

/ 07-05-2019

01/03/2019

Rs.32.55,033/- as on

28/02/2019

/ 10-05-2019

04/02/2019

Rs.10,50,777/- as on

03/02/2019

/ 09-05-2019

26/02/2019

Rs.15,04,534/- as on

25/02/2019

/ 09-05-2019

AJANTA SOYA LIMITED CIN L15494RJ1992PLC016617 Regd. Office & Works : SP-916, Phase-III.

Industrial Area, Bhiwadi-301019, Rajasthan Tel.: 911-6176727, 911-6128880; Corp. Office: 12" Floor, Bigjo's Tower, A-8, Netaji Subhash Place, Wazirpur District Centre, Delhi - 110034 Tel: 011-42515151, Fax: 011-42515100 E-mail: cs@ajantasoya.com,

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 30" May, 2019, inter-alia:

Website: www.ajantasoya.com

Consider, discuss and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31" March, 2019 in pursuance to the Regulation 29. Regulation 33 and Regulation 47 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015:

Financial Statements of the Company for the financial year ended 31" March, 2019. The above information is also available on the website of the Company at www.ajantasoya.com and also on the website of stock exchange i.e

Consider, discuss and approve the Audited

For Ajanta Soya Limited

Kapil Place : Delhi Company Secretary Date: 13.05.2019

Shree Securities Limited Registered Office: 3, Synagogue Street, 3rd Floor, Kolkata-700001 CIN: L65929WB1994PLC061930 Phone: +91 33 2231 3366-67

E-mail: ssl 1994@vahoo.co.in Website: www.shreesecindia.com NOTICE NOTICE is hereby given that meeting of

the Board of Directors of the Company will

be held pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulation, 2015 or Thursday, 23rd May, 2019 at our Registered Office at 3, Synagogue Street, 3rd Floor, Kolkata-700001, at 12:20 P.M, inter-alia, to consider, approve and take on record the Audited Standalone Financial Results for the Quarter & Year ended on 31st March, 2019 subject to Audit Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 ("Listing Regulation") with the Stock

Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company at the http://www.shreesec india.com/invr.html as well as on the website of the stock exchange at the link http://www.bseindia.com/corporates/ ann.aspx?scrip=538975&dur=A&expandable=0. By Order of the Board For Shree Securities Limited

Description of the Immovable Property

Place: Kolkata Basant Kumar Sharma Date: 13.05.2019

Registered Office: 26/1/1A, Strand Road 2nd Floor, Kolkata-700001 CIN: L51909WB1980PLC033018 Phone: +91 33 2231 3974 E-mail: selltl_1980@yahoo.co.in Website: www.sellwinindia.com

Sellwin Traders Limited

NOTICE NOTICE is hereby given that meeting of the Board of Directors of the Company will be held pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulation, 2015 on Thursday, 23rd day of May, 2019 at our Registered Office at 26/1/1A, Strand Road, 2nd Floor, Kolkata-700001 at 1.25 P.M., inter-alia, to consider, approve and take on record the Audited Standalone Financial Results for the guarter & year ended on 31st March 2019 subject to Limited Review Report by Statutory Auditor in terms of Regulatior 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulation") with the Stock

Further, the details of this Notice has beer uploaded on the Website of the Company a the http://www.sellwinindia.com/inv.html as well as on the website of the stock exchange at the link http://www.bseindia. com/corporates/ann.aspx?scrip=53887 5&dur=A&expandable=0. By Order of the Board

> For Sellwin Traders Ltd. Navin Chandra Sharma **Managing Director**

Date: 13.05.2019

Place: Kolkata

Ahmedabad Zonal Office, 104/105, First Floor, Zodiac Plaza, H. L. Commerce College Road, Navrangpura, Ahmedabad -380009

ALLAHABAD BANK (A Govt. of India Undertaking) WHEREAS, The Authorised officer of Allahabad Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred on him under section 13(12) (read with rule 3, 8, 9) of the

Name of the Borrower/Guarantor

& Mortgagor / Branch Name

Ramdev Jobwork (Proprietorship firm & Borrower), Mr. Parasmal

Savaji Dabhi (Proprietor, Guarantor & Mortgagor) and Mr. Manaram

1) Rubber Foam Industries (Proprietorship Firm & Borrower), 2)

Late. Ashokbhai Ranchoddas Patel (Proprietor, Mortgagor &

Guarantor) through his legal heirs i) Mrs. Gouriben Ashokbhai

Patel, ii) Mr. Ankitkumar Ashokbhai Patel & iii) Mr. Kartik Ashokbhai

Umiya Packaging (Proprietorship firm, Borrower), Mr.

Kalpeshkumar B Patel (Proprietor, Guarantor & Mortgagor), Mr.

Babubhai Kanabhai Patel (Guarantor & Mortgagor) and Mrs.

Patel and 3) Mr. Harisinh Natwarsinh Gadhavi (Guarantor)

Shrilattaben Kalpeshkumar Patel (Guarantor)

Possession Notice Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002] (For Immovable Properties)

Exchange

security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice following dated calling upon the borrower to repay the amount mentioned in the notice being within 60 days from the date of receipt of the said notice The Borrowers/Guarantors/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors/mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said Act (read with rule 3, 8, 9) of the said rules on the following dates. The borrowers/Guarantors/Mortgagor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with this property as any dealings with the property will be subject to the charge of Allahabad Bank, for an amount and future interest & expenses thereon The Borrower's attention is invited to provisions of section 13(8) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, in respect of the time available, to redeem the secured assets.

Aksudh Cashew (Proprietorship firm, Borrower), Mr. Jatin Harshadbhai Patel (Proprietor & Guarantor) & Mrs. Dhara Jatin Patel (Guarantor & Mortgagor) Branch : Sola Road Branch	27/02/2019 Rs.28,18,409/- as on 26/02/2019 / 08-05-2019	All that piece and parcels of the residential Flat No. Cr205 on 2nd Floor, admeasuring super built up area of about 67,73 square meter and together with common facilities and amenities rights in scheme known as Foram Apartment of Surayam Co-operative Housing Society Ltd Part-II a scheme situate and lying on freehold non-agricultural land bearing Final Plot No.83 (allotted in lieu of Survey No.269) of T.P Scheme No.45 at Mouje Chandlodiya, Taluka City Ahmedabad (West), Registration Sub District Ahmedabad-8(Sola) and District Ahmedabad, within the state of Gujarat, standing in the name of Mrs. Dhara Jatin Patel. The boundaries of the Property are: North: Flat No. C/208, South: Boundary wall of apartment, East: Flat No. C/204 & Lift, West: Flat No. C/206 after that Block D
Shree Bhagwati Industries (Proprietorship firm, Borrower), Mr. Mahendrakumar Patel (Proprietor & Mortgagor), Mrs. Arunaben Mahendrakumar Patel (Guarantor), Mr. Utkarsh Patel (Guarantor) & Mr. Hiteshkumar Patel (Guarantor) Branch: Sola Road Branch	14/02/2019 Rs.41,41,514/- as on 13/02/2019 / 08-05-2019	All that piece and parcels of the residential Flat No.D-402 on 4th Floor of Devasya Avenue admeasuring 104.92 square meter of super built up area along with undivided portion of the land admeasuring 41.18 square meter lying on Survey No.329/4, TP No.102 & FP. No.23 at Mouje gam Nikol in the Registration Sub District of Nikol-12 of District Ahmedabad within the state of Gujarat, in the name of Mr. Mahendrakumar Patel. The boundaries of the Property are: North: Divyajot Tenement, South: Flat No. D-403, East: Public Road, West: Flat No. D-401.
Moyal Construction (Proprietorship firm, Borrower), Mr. Firoz Fazlurahman Moyal (Proprietor, Guarantor & Mortgagor) & Mr. Raisalam Mohammadhadik Shaikh (Guarantor) Branch: Sola Road Branch	22/02/2019 Rs.22,38,010/- as on 21/02/2019 / 08-05-2019	All that piece and parcels of the commercial shop bearing No.D-442 on 4th Floor in Block No. D., admeasuring super built up area of 51.84 square meter along with undivided proportionate land in Sumel Business Park-IV, constructed on the land bearing Sub Plot No.1 of Final Plot No.62, Plot admeasuring about 24759.20 square meter (Survey No. 172/1 paiki and 173 paiki) of Final Town Planning Scheme No.16 and City Survey No.2453 situate, lying and being at Mouje Village Saher kotda, Taluka Ahmedabad City(East), in the registration District of Ahmedabad and Sub District of Ahmedabad-7(Odhav), within the state of Gujarat, standing in the name of Mr. Firoz Faziurahman Moyal. The boundaries of the Property are: North: 12 meter wide road, South: Unit No.341, East: Open space, West: 5 meter wide road
Mrs. Manishaben Maheshbhai Mavani (Borrower & Mortgagor), Mr. Maheshbhai Amarshibhai Mavani (Borrower & Mortgagor) and Mr. Maheshbhai Maganbhai Bharuchi (Guarantor) Branch: Bharuch Branch	02/02/2019 Rs.11,08,887/- as on 01/02/2019 / 07-05-2019	All that piece and parcels of the residential immovable property situate at Sub Plot No. 7 of Vrundavan Residency with all appurtenances pertaining thereto, admeasuring 39.08 square meter of land and construction thereon bearing Survey No. 181/1/2 & 181/2, Plot No.7, 8, 9 & 10 Paiki at Village Gadkhol, Taluka Ankleshwar, District Bharuch, within state of Gujarat, in the name of Mrs. Manishaben Maheshbhai Mavani & Mr. Maheshbhai Amarshibhai Mavani. The boundaries of the Property are: North: Plot No. 6, South: Plot No. 8, East: Internal Road, West: Plot No. 3

Ahmedabad, within the state of Gujarat standing in the name of Mr. Parasmal Savaji Dabhi & Mr. Manaram Savaji Dabhi. The boundaries of the Property are North: Road, South: Staircase side, East: Survey No. 1403, West: Property of Chimanial Chhotalal All that piece and parcel of residential Property constructed at Gam Tal Residence property No.565, Divanivas, admeasuring about 34.11 square meter of N.A. Land Gam Tal Residence property bearing Gram Panchayat No. 398 at mouje - Chhatral, Taluka - Kalol and District Gandhinagar, within the state of Gujarat, in the name

of Late Ashokbhai Ranchoddas Patel. Boundaries: North - House of Goverdhanbhai, Scuth - Road., East - Road., West - Road

All that piece and parcel of immoveable residential property bearing Municipal Tenement No. 0130-47-0171-001-U, House No. 906, land admeasuring 59.36 square

meter and construction thereon, bearing Revenue City Survey No. 1404, Sheet No. 29, Ward No. 2 at Mouje Gam Dariapur-2, Sub District and District of

All that piece and parcel of constructed Freehold Property/Industrial Shed No. B/1/15, admeasuring super built up area of about 33 square meter lying in the scheme known as Shayona Estate of NA permanent leasehold land bearing RS No. 372, 374, 375, 376, 377, 378 & 716 paiki of TP Scheme No. 12 (Asarava) allotted FP No. 78 paiki at Mouje Asarava, Taluka City Registration District Ahmedabad and Sub Registration District Ahmedabad-6 (Naroda), within the state of Gujarat standing in the name of Mr. Babubhai Kanabhai Patel & Mr. Kalpeshkumar B Patel. The boundaries of the Property are: North: Unit No. B/14, South: Estate Road, East: Unit No.

Standalone

Twelve Months

ended

3 Months

Authorized Officer, Allahabad Bank

ITC Limited

Extract of Standalone (for the Quarter and Twelve Months ended 31st March, 2019) and Consolidated (for the Twelve Months ended 31st March, 2019) Audited Financial Results

3 Months

ended

ended ended ended 31.03.2019 31.03.2018 52035.90 49520.41 16988.63 19138.12 19138.12 17401.53 12835.90 11492.68

Consolidated

Twelve Months

(₹ in Crores)

Twelve Months

31.03.2019 31.03.2019 31.03.2018 Total Income from Operations 12946.21 48268.93 11329.74 2 Net Profit / (Loss) for the period 4953.91 18444.16 4333.28 (before tax and Exceptional items) 3 Net Profit / (Loss) for the period before tax 18444.16 4333.28 (after Exceptional items) 4953.91 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items) 3481.90 12464.32 2932.71 5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 3538.22 12826.88 3100.41 13162.30 11890.78 6 Equity Share Capital 1225.86 1225.86 1220.43 1225.86 1220.43 Reserves (excluding Revaluation Reserve) 56723.93 57915.01 51289.68 8 Earnings Per Share (of ₹1/- each) (not annualised): Basic (₹): 2.84 10.19 2.41 10.30 9.262.83 2.39 Diluted (₹): 10.13 10.24 9.20

Particulars

Consequent to the introduction of Goods and Services Tax (GST) with effect from 1st July, 2017, Central Excise [other than National Calamity Contingent Duty (NCCD) on cigarettes], Value Added Tax (VAT) etc. have been replaced by GST. In accordance with the Indian Accounting Standards and Schedule III of the Companies Act, 2013, GST, GST Compensation Cess, VAT. etc. are excluded and NCCD is not excluded from Gross Revenue from sale of products and services for applicable periods. In view of the aforesaid restructuring of indirect taxes, Total Income from Operations for the year ended 31st March, 2019 for the Group is not comparable with the previous year.

On a comparable basis, Gross Sales Value (net of rebates and discounts) for the year ended 31st March, 2019 for the Group grew by 12.71% over the previous year.

Profit for the year ended 31st March, 2018 before considering Exceptional Items of ₹ 270.00 Crores (post tax), stood at ₹ 11215.10 Crores for the Group. Consequently, Profit for the year ended 31st March, 2019 for the Group before considering Exceptional Items represents a growth of 14.35%.

The Board of Directors of the Company has recommended a dividend of ₹ 5.75 per Ordinary Share of ₹ 1/- each for the financial year ended 31st March, 2019 and the dividend, if declared, will be paid on Tuesday, 16th July, 2019 to those Members entitled thereto.

d) The Register of Members of the Company shall remain closed for the purpose of dividend from Friday, 24th May, 2019 to Monday, 27th May, 2019, both days inclusive.

The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Audited Financial Results and this extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at the meeting held on 13th May, 2019. It is confirmed that the Statutory Auditors of the Company, M/s Deloitte Haskins & Sells, have issued Audit Report with unmodified opinion on the said Standalone and Consolidated Financial Results. The full format of the Statement of Standalone and Consolidated Audited Financial Results are available on the Company's website (www.itcportal.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and The Calcutta Stock Exchange Limited (www.cse-india.com).

> Website: www.itcportal.com | E-mail: enduringvalue@itc.in Phone: +91-33-2288 9371 | Fax: +91-33-2288 0655 | CIN: L16005WB1910PLC001985







Sd/-

Director & Chief Financial Officer



For and on behalf of the Board





Sd/-

Chairman & Managing Director



4012.2019

FMCG | Hotels | Paperboards & Packaging | Agri Business | Information Technology

Enduring Value classmate

Registered Office:


Kolkata 700 071, India

Dated: 13th May, 2019

Place: Gurugram, India


Virginia House, 37 J.L. Nehru Road,

ITC HOTELS FABELLE SUNBEAN WES ESSENZA DERMAFIQUE FIAMA VIVEL ENJAGE SAVIONE











Place : Surat Date: 14/05/2019

Plot No. 431, admeasuring 44.62 sq. mtr. area,

in the Building known as 'Sai Angan Residency", situated at Survey No. 100,101,

Block No. 85. Near Aaradhana Industrial,

394305, Gujarat. More particularly mentioned in

Dated25/07/2017 in the office of Joint Sub Registrar Palsana. Bounded as North: Plot No.

430, South : Plot No. 432, East : Compound

Village Jolwa, Tal. Palsana, Dist. Surat

Registrar Palsana

(LC No. 004-00401095 the Sale Deed Registration No. 10509,

Wall, West: Road RCC

(immovable property) the Borrower(s) Outstanding Dues (Rs.) Mr. Santosh Plot No. 327, admeasuring 44.65 sq. mtr. area, 21/01/2019 10/05/2019 Raghunathbhai in the Building known as "Vishvas Residency" Shahu (Borrower) situated at Block No. 322, Off. Kunvarda Main Rs. 10,21,359/-(Rupees Ten Lakh (LC No. 004-00401847 Road, Near Ranchod Nagar Society, Village Kuvarda, Tal. Mangrol, Gujarat. More particularly Twenty One Thousand Surat Branch) mentioned in the Sale Deed Registration No. Three Hundred Fifty 6026, Dated 18/10/2017 in the office of Joint Nine Only) Sub Registrar Mangrol. Bounded as North COP Land, South: Plot No. F-163, East: 12 mtr. Road and West: Society Road Mr.Sureshbhai 10/05/2019

Flat No. A-504, 5th Floor, admeasuring 604.72 21/01/2019 sq. ft. built-up area, in the Building known as "Omkar Residency", Type-A, situated at Block Rs. 12,98,563/-No. 795, Near Chirag Residency & Kim Fatak, (Rupees Twelve Lakh Kim- Olpad Road, Village Kudsad, Tal. Olpad, Ninety Eight Thousand Dist. Surat, Gujarat – 394110. More particularly Five Hundred Sixty (LC No. 004-00402877 mentioned in the Sale Deed Registration No. Three Only) 19559, Dated 29/12/2017 in the office of Joint Sub Registrar Olpad.Bounded as North : Flat No. A-205, South: Flat No. A-503, East: NA, Plot No.92, Divine Residency, admeasuring 30/01/2019 10/05/2019 area 42.38 sq. mtrs .Block No-753, Moje-Hthuran,

Ta-Mangrol, Dist- Surat - 394125 Gujarat. More Rs. 8.88,219/-(Rupees Eight Lakh Particularly mentioned in Sale Deed No. 5237/2017 Dated 19/09/2017 in the office of Eighty Eight Thousand Joint Sub Registrar Mangrol. Bounded as North Two Hundred (LC No. 004-00401447 : Society Road, South : Plot No. 88,East : Plot Nineteen Only) No. 81, West: Plot No. 83. Flat No. 510, 5th Floor, admeasuring 531,38 sq. 09/05/2019 21/01/2019 ft. Super Built-up area, and 292.26 Sq.ft., i.e., 27.16 sq.mtr built up area, along with 8.14 sq. Rs. 7,33,356/mts. Undivided share in the land of Radhe (Rupees Seven Lac Residency of Aradhna Lake Town, Part-2,' Thirty Three Thousand situated at Block No. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 19,

Three Hundred Fifty (LC No. 004-00001002 362 and New Block No.3, totally admeasuring Six Only) 53988 sq.mts, Paiki Plot No.760 (As per KJP) Block No.3/760 admeasuring 398.91 sq.mts), of Moje Jowla, Tal. Palsana, Dist. Surat, Gujrat. More particularly mentioned in the Sale Deed Registered as Document with Sr. No.10041/ 2017, Dated 15/07/2017 in the office of The Sub

09/05/2019 21/01/2019 Rs. 15,20,333/-(Rupees Fifteen Lakh

Three Hundred Thirty Three Only)

Twenty Thousand

Authorized Officer Muthoot Homefin (India) Limited

सिरीयल किलर नर्सने घेतला ३०० रुग्णांचा जीव

ओल्डनबर्ग, दि.१३: जर्मनीत एका नामांकित रुग्णालयातील पुरुष नर्सने ३०० रुग्णांची हत्या केली असून यातील १३० जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नील्स होगन असे या विकृताचे नाव असून तो रुग्णांना चुकीचे इंजेक्शन व औषधे द्यायचा. अशाप्रकारे निरपराध लोकांना ठार करणाऱ्या नील्सचा समावेश जगातील सर्वात क्रूर सिरीयल किलरमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नील्सच्या या कृत्याबद्दल रुग्णालयाला काहीच माहीत नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या

कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

४३ रुग्णांचा जीव घेतल्याप्रकरणी नील्सला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००२ साली त्याला अटक करण्यात आली. पण हा खटला अद्याप सुरू असून सुनावणीदरम्यान नील्सने न्यायालयासमोर आपण ४३ नाही तर शेकडो लोकांचे जीव घेतल्याचा खळबळजनक खुलास केला आहे. त्यानंतर केलेल्या पोलीस तपासात १३० जणांचे मृतदेह सापडले आहेत. पोलीस पुढील तपास करत

देशाबाहेर जाणाऱ्या करोडपती हिंदुस्थानींची संख्या वाढली

झपाट्याने विकसीत असलेली अर्थव्यवस्था व्यापारासाठी गुंतवणुकीसाठी अनेक हिंदुस्थानला प्राधान्य देत आहेत. आर्थिक. औद्यागिक आणि इतर हिंदुस्थानचा वेगाने होत आहे. या गोष्टी देशासाठी अभिमानाच्या असल्या तरी देशातील करोडपती आणि अतिश्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जाण्याची संख्याही वाढली आहे. ही चिंतेची बाब असल्याचे मानण्यात येत आहे.

आतापर्यंत शिक्षण आणि

नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या हिंदुस्थानींची संख्या जास्त होती. देशातील या ब्रेन इरेनबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, आता देशातील श्रीमंत व्यक्तीही देशाबाहेर जात आहेत. त्यामुळे हा आता चिंतेचा विषय ठरत आहे. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत तसेच दरवर्षी परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. देशातील सक्षम, कर्तृत्ववान आणि कौशल्य असलेले विद्यार्थी परदेशात गेल्याने देशाचे मोठे नुकसान होते. तसेच नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्यांमुळे देशाला गरज असलेले कुशल मनुष्य़बळ इतर

देशांकडे जाते. देशातील हे ब्रेन इरेन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी अशा तरुणांना देशातच त्यांच्या क्षेत्रातील संधी निर्माण करुन देण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या उपायायजोना करुन ब्रेनडरेन रोखता येणार आहे. मात्र. देशातील करोडपती आणि श्रीमंत व्यक्ती देशाबाहेर जात असल्याने देशातील पैसैही मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहे. त्यामुळे ही समस्या रोखण्याची गरज व्यक्त होत आहे. देशातील वर्ग देशाबाहेर का जात आहे, याचा शोध घेण्याची गरज व्यक्त

तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

नवी दिल्ली, दि.१३ : जम्मू-कश्मीर मधील बांदीपूरा जिल्हयातील संबल भागात चॉकलेटचे आमिष दाखवून एका तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना घडली आहे. याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले असून १२ हन अधिक ठिकाणी संतप्त नागरिकांनी निदर्शने केली. इफ्तारच्या आधी गुरुवारी पीडित मुलीच्या शेजारील गावात राहणारा एक तरुण संबल येथे आला होता. मुलगी एकटीच घराबाहेर खेळत असल्याचे त्याने बिघतले. ही संधी साधून त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत तिला जवळ बोलावले. त्यानंतर तिचे अपहरण करून त्याने तिला गावाबाहेरील निर्जनस्थळी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक

अत्याचार केले व तो पळून गेला.

दरम्यान, घराबाहेर खेळत असणारी मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या घरातल्यांनी शोधा शोध सुरू केली. त्यावेळी त्यांना ती गावाबाहेरील निर्जनस्थळी सापडली. मुलगी रडत असल्याने घरातल्यांनी तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचे नाव विचारले. तेव्हा तिने बाजूच्या गावात राहणाऱ्या पण मुलीच्या घरातल्यांच्या परिचयातील एकाचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली. पीडित मुलीवर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच बांदीपोराचे उपायुक्त शाहबाज मिर्जा यांनी दोषीला कडक शिक्षा नक्की मिळेल असे आश्वासन देत नागरिकांना शांतता राखण्यास सांगितले आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs

(eshraj Ashokkumar Yadav, residing a

22/K, Room No.10, Bhalchandra Moru

House, Kesarinath Buva Bhove Marg

Sambhaji Mitra Mandal, Worli Koliwada

Worli Colony, Mumbai 400030 being the

only legal heir of late Mr. Ashokkumai

Ramlachhan Yadav, who expired on 15.12.2017 was/ is allottee of tenement

allotted by the MHADA bearing application

any person claiming legal heir of late

Ashokkumar Ramlachhan Yadav, othei

han my client, should intimate the same

caether with documents in support o

such claim to the undersigned within

days from the date of publication of this

notice. In case no objection is received

within the aforesaid time, it will be

presumed that there no other legal heirs

and my client shall proceed to complet

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given on behalf of my clients 1. SHRI. BALWANTKUMAR L RATHOD 2. MR. PRAVIN L RATHOD are the legal heirs of LATE. SMT. KASHIBEN L RATHOD and she was the

owner of Flat No. 302, Third Floor, AWing, BHARTI DEEP Co-Op. Hsg. Soc. Ltd., Saibaba Nagar, Navghar Road, Bhayandar (E), Dist-Thane-401105. LATE. SMT. KASHIBEN L RATHOD

author). LATE. SMI. KASHIBEN I KATHOD expired on 27.08.2018 at Bhayandar (E). After the death of the above said persons/members 1. SHRI. BALWANTKUMAR L RATHOD 2. MR.

PRAVIN L RATHOD 3. SMT. KANTABEN PATE

D/O. LALLUBHAI RATHOD became the legal heir

DIOL CALLUBHAI KAI HOU DECAME THE legal neirs of the above said deceased. SMT. KANTABEN PATEL D/O. LALLUBHAI RATHOD has given her No Objection in favour of 1. SHRI. BALWANTKUMAR L RATHOD 2. MR. PRAVIN L RATHOD to transfer the said flat premises in the name of 1. SHRI. BALWANTKUMAR L RATHOD 2.

name of 1. SHKI. BALIWANI INDIWAL EXALIBUDE.

MR. PRAVIN L RATHOD. They have made application for membership to the society to transfer the flat. If any person is having any claim objection towards the legal heirs of the above persons may get it to the notice to me and should instead the seam in writing the said society or

imate the same in writing to the said society of

irectly at the above address Off. No. 23, 1st Floor

unshine Height, Near Railway Station, allasopara (E), Dist-Palghar-401209, within 14

days from the receipt of the publication notice in the newspaper. Any objection or any claim after the period from any person shall not be considered and the same shall be transferred in the name

SHRI. BALWANTKUMAR L RATHOD 2. MR

PRAVINLRAI HOD.

R. L. Mishra

Date: 14/05/2019 Advocate, High Court, Mumbai

Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height

RAVIN L RATHOD.

he legal formalities in her name

Dated this 13th day of May 2019

Room no.5. Ramshaki Nivas.

Kurar Village Malad (E),

Sd/-

Rajesh Dixit

Mumbai- 400097

Advocate

No. 11361 and he was working at Centu

Textiles and Industries Ltd.

BEFORE THE REGISTRAR, MUMBAI Western Region, Mumbai In the matter of the Limited Liability Partnership Act, 2008, Section 17 (4)

In the matter of **Tequila Sunrise Goa LLP** having its registered office at B-21, Bhaveshwar Deep, 21st Road, Chembur, Near Ambedkar Garden,

the LLP proposes to make aapplication to the Registrar, Mumbai under section 17 (4) of the imited Liability Partnership Act. 2008 seeking to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of "Goa". Any persor whose interest is likely to be affected by the roposed change of the registered office of the LP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Bench Officer Registrar of Company, Mumbai EVEREST 5TH FLOOR 100, Marine Dr. Maharashtra 400002. within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the petitioner LLP at its registered office at the

Date: 13th May, 2019 NOTICE INDIA HOME LOAN LTD

KUSAM ELECTRICAL

INDUSTRIES LTD

CIN: L31909MH1983PLC220457

Regd off: G-17 Bharat Industrial Estate

T. J Road, Sewree (W), Mumbai- 400 015

Tel - 24124540, Fax - 24149659

Email: kusam_meco@vsnl.net

Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of SEBI (LODR) Regulation,

2015, Notice is hereby given that a Meeting

of the Board of Directors of the Company will

be held on Monday, 20th May, 2019 at 03.00

pm to consider and approve, the Audited

Financial Results for the quarter and

For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande

Company Secretary &

Compliance Officer

financial year ended 31st March, 2019.

Place : Mumbai

LOSS OF SHARE CERTIFICATES share certificates issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and we Milind Shashikant Nagarkar & Minal Milind Nagarkar the registered holders thereof have applied to the company

for the issue of Duplicate Certificates.								
Cert. Nos	Shares	Distinctive Nos.						
0008816	100	2101501-2101600						
0008817	100	2101601-2101700						
0009116	100	2131501-2131600						
purchasing or above Share who has/have	dealing in Certificate any clain	y warned against n any way, with the tes. Any person(s) n(s) in respect of the should lodge such						

claim(s) with the Company at its registere office within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will procee to issue duplicate Share Certificates Date: 14 May 2019 Applicants: Milind Shashikant Nagarkar & Minal Milind Nagarkar

PUBLIC NOTICE

Notice hereby given that, a Share Certificate No. 14 vide Distinctive No. 066 to 070 Dated 01/01/1992 issued by Deepak Shantinagar Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at Bldg No. D-3, Sector No. 6, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane 401 107 for the Flat No. 302 Bldg No. D-3 of Mr. Pratik Sadanand Cheulkar & Mrs. Pornima Pratik Cheulkar is lost & misplaced and a complaint has been lodged with Naya Nagar Police Station Mira Road (East) on 17/04/2019 Vide Lost Report No. 2237, founder of the same please be return to the society or the undersigned within 15 days from this publication, else considered as permanent lost & misplaced and eligible to applied for duplicate share certificate

Advocate Mr. H.K. Someshwar C-43/304/Sector-2, Shanti Nagar Mira Road (E), Mob-9819409260 Date: 13.5.2019

Notice is hereby given to the General Public that

address mentioned above.

For and on Behalf of Tequila Sunrise Goa LLP Sd/-Date: May 14, 2019 Designated Partner

PUBLIC NOTICE

On behalf of my clients Mr. Harshad An kumar Bhandari, and Mrs. Meena Anil kumar Bhandari, they are jointly urchasing a residential property locate at Flat No. 102,1st Floor, Tower 1, in the building knownas "RAHEJA TIPCO HEIGHTS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", along with One allotte overed Car Parking Space, situated at Rani Sati Marg, Malad (East), Mumbai 400097 from Mr. Prajyot Bajaj.

Any persons having any claim /lega interest against the said property or any document related to the said property by the means of Sales, Purchase, mortgage possession, gift, lease, lien and charge i here by required to make the same nown to me in writing within 15 days om the date here of.No claim of others hall be entertained after 15 days of publishing this Notice, which may please be noted.

Advocate Vibhuti Agrawa 20/403, Sanskruti, ThakurComplex Kandivli East, Mumbai:400101 Date:14/05/2019 Place:Mumbai

引IEL LIMITED Formerly known as Indian Extractions Limite Regd. Office: Nanavati Mahalaya, 18, Homi

Mody Street, Fort, Mumbai- 400001. Phone: 022-22044422 | Fax: 022-22046024 NOTICE

ursuant to the Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015, Notice is ereby given that the meeting of Board of Director of the Company is scheduled to be held or Wednesday, 29th May, 2019 at registered office of the Company to consider and approve, inter alia, Audited Standalone Financials Results of he Company for the quarter and year ender

This information is also available on the website of the Company at www.nanavatigroup.com and on the website of the Stock Exchange where shares of the Company are listed a For IEL Limited

(Formerly known as Indian Extractions Limited) Priyam S. Jhaver Chairman & Managing Director (DIN: 00045038) Date : 13th May, 2019

काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची बोलती बंद!



नवी दिल्ली, दि.१३ : काँग्रेस आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्ध यांनी निवडणुकीदरम्यान वक्तव्य करून वाद ओढवून घेतला. पंतप्रधान मोदी आणि भाजपवर केल्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य

आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र सिद्ध यांची बोलती बंद झाली आहे. यामागे काही कायदेशीर कारण नाही तर त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी सक्तीचा आरोप सांगितला आहे.

सोमवारी नवज्योत सिंग सिद्ध यांच्या कार्यालयाद्वारे एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. निवडणुकीदरम्यान सातत्याने प्रचारसभांना संबोधित केल्यामुळे नवज्योत सिंग सिद्ध यांच्या स्वरयंत्राला (व्होकल कॉर्ड्स) इजा झाली आहे. त्याम

त्यांना नोटीसही मिळाली. परंतु ुळे त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे आणि इंजेक्शनही देण्यात आले आहे. सिद्ध सध्या उपचार घेत आहेत आणि लवकरच निवडणूक प्रचारासाठी उपलब्ध होतील, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान होत आहे. यात पंजाबम धील १३ जागांचा समावेश आहे. पंजाबमधील प्रचार पोहोचला असतानाच सिद्धूची बोलती बंद झाल्याने काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे.

सिक्रीममध्ये अन्नावाचून ३०० याकचा मृत्यू



भागातील आहे. बर्फवृष्टीम ्ळे याकपर्यंत चारा पाणी न पोहोचल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुपालन विभागाची एक टीम घटनास्थळी पोचली आहे. त्यांच्यापर्यंत चारा पोहोचवण्याची

भागातील २५० याक असून

उर्वरित पन्नास याक हे युमथांग

नवी दिल्ली, दि.१३ : सिक्किम मध्ये गेल्या एक वर्षात याकचा मृत्यू झाला अधिकाऱ्यांनी दिलेल्या व्यवस्था करण्यात आली. २५ कुटुंबांच्या मालकीची हे ३० याक माहितीनुसार बर्फवृष्टीमुळे अन्न न मिळाल्यामुळे यांचा मृत्यू झाला

डिसेंबर २०१८ पासून ही आकडेवारी आहे. मुंगटुक

याकपासून दूध आणि लोकरीचे वस्तू त्यांना मिळत व त्यावरच उदरनिर्वाह चालत होता.

विमानाचा गिअर झाला फेल, पायलटच्या खतरनाक लॅंडिंगमुळे वाचले ८९ प्रवाशांचे जीव



नवी दिल्ली, दि.१३ म्यानमारविमानतळावर विमानाचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. विमानाचा लॅंडिंग गिअर फेल झाल्याने इम र्जन्सीमध्ये दोन चाकांवर विमान रनवेवर उतरविण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी

झाली नाही. पायलटच्या

जाहार सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, (१)

श्री. धिरेंद रमेशचंद शाह. (२) श्री. संजिव

रमेशचंद्र शाह आणि (३) श्री. परेश

रमेशचंद्र शाह, सर्वांचे र/ठि.: २१/२,

अनुपम इमारत, अनुपमा को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लिमिटेड, मानव मंदिर

रोड, वाळकेश्वर, मुंबई-४००००६

यांच्याकड्न खालील अनुसुचीत

सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता जी

सर्व अधिभार, बोजा, मालकी हक्क, दावा,

अधिकार, हक्क किंवा अन्य इतर कोणत्याही

स्वरुपाचे हित यापासून मुक्त आहे. ही

जागा माझे अशील प्राप्त करू इच्छित

कोणा व्यक्तीस किंवा संस्थेस सदर जागा

किंवा भागावर कोणताही अधिभार,

अधिकार, हित किंवा हक असल्यास त्यांनी

नेखी स्वरुपात सदर सचना प्रकशान

नारखेपासून १५ दिवसांत खालील

स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे, अन्यथा अशा

व्यक्तींचे दावा, अधिकार, हक्क व हित

यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला

अनुसुची

फ्लॅट क्र.२१, क्षेत्रफळ २९२० चौ.फु.

किंवा सरासरी किंवा २रा मजला, अनुमप

म्हणून ज्ञात इमारत, ११, मानव मंदिर

रोड, वाळकेश्वर, मुंबई-४०००६ (यापुढे

सदर फ्लॅट म्हणून उल्लेख), एक बंद गॅरेज

क्र.२१ (यापुढे गॅरेज म्हणून उल्लेख), सदर

सोसायटीचे अनुक्रमांक ७६ ते ८० (दोन्ही

समाविष्ट) आणि भागप्रमाणपत्र क्र.१६

धारक रु.२५०/- रकमेचे रु.५०/-

प्रत्येकी ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

कार्यालय क्र.बी-५, प्रॉस्पेक्ट चेंबर्स,

ॲनेक्स, पीठा स्ट्रिट, फोर्ट, मुंबई-

श्री.व्ही.व्ही.शिंदे

दिनांक: १४.०५.२०१९

ठिकाण: मुंबई

आहेत.

प्रसंगावधानामुळे विमानातील ८९ प्रवाशांचे जीव वाचले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होत

रविवारी यूबी १०३ या विमानाचे म्यानमार येथील मंडाले एअरपोर्टवर सकाळी ९ च्या सुमारात आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. या विमानात ७ कर्मचाऱ्यांसह एकूण ८९ प्रवाशी प्रवास करत होते. या विमानाचा खतरनाक लॅंडिंग सध्या सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. काही तांत्रिक कारणामुळे विमानातील लॅंडिंग गिअर बॉक्स खराब झाला. म्यानमारचे सिव्हील एव्हिएशन

विभागाचे डिप्टी डायरेक्टर जनरल यांनी सांगितले की, विम ानातील पायलटने लॅंडिंगवेळी विमानातील लॅंडिंग गिअर सुरु करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यात यश आलं नाही.

पहिल्यांदा त्याने कॉम्प्युटर सिस्टमने गिअर बॉक्स उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उघडला नाही म्हणून हाताने गिअर उघडण्याचा प्रयत्न केला त्यातही त्याला यश आलं नाही त्यामुळे विमानाचे पुढचे चाक उघडले नाही. त्यानंतर मागच्या दोन चाकांवरच ही लॅंडिंग करण्यात आली.

एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पायलटच्या चाणाक्ष्य बुद्धीने आणि हिंमतीने अशाप्रकारे लॅंडिंग केलं गेलं अन्यथा असं लँडिंग करणे खूप धोकादायक असते यामध्ये प्रवाशांचा जीवही गेला

असता. या विमानाची चौकशी करण्यासाठी म्यानमार येथे इंजिनिअर पाठवण्यात आला आहे. सर्व विमानांची तपासणी रोजच्या रोज केली जाते. तसेच उड्डाणाच्या अगोदरही विमानाची तपासणी केली जाते.

चार दिवसांपूर्वी बुधवारी बांग्लादेश एअरपोर्ट येथेही यांगून येथे खराब वातावरणामुळे विमानाचं क्रैश लॅंडिंग करण्यात आलं. त्यावेळी ११ प्रवाशी जखमी झाले होते.

म्यानमार येथे पावसाळी हवामानात विमानसेवेवर खूप मोठा परिणाम होतो. २०१७ मध्ये सैन्याचे विमान समुद्रात क्रैश झाले होते. त्यात १२२ प्रवाशी होते. ही दुर्घटना खराब वातावरणामुळे झाली होती. देशाच्या इतिहासात आत्तापर्यत सर्वांत मोठा विमान अपघात

ऑरो लॅबोरेटरीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: के-५६, एमआयडीसी, तारापर इंडस्टियल एरिया, पालघर-४०१५०६ **ऱ्र.क.:** (०२२) ६६६३५४५६**, फॅक्स क्र.:**(०२२)–६६६३५४६० **सीआयएन:** एल३३१२५एमएच१९८९पीएलसी०५१९

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स ग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) आणि नियम ४७(१)(अ) नुसार ३१ मार्च, २०१९ रोर्ज प्रलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित

सेबी (आतील व्यापार रोखथाम) अधिनियम २०१५ अन्वये व्यापार खिडकी कंपनीचे सर्व पदिसध्य व्यक्ति आणि त्यांचे जवळील नातेवाईक यांच्याकरिता **०३ एप्रिल. २०१९** पासन बंद ठेवण्यात येईल आणि सामान्य जनतेकडे वित्तीय निष्कर्षाची माहिती दिल्यानंतर ४८ तासानंत

पुढील तपशिल कंपनीच्या **www.aurolabs.com** वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे रचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल

दिनांक: १३.०५.२०१९ शरत देवराह (डीआयएन:००२३०७८४) ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

अर्ज क्रमांक सधआ-१०/ ३३८२/२०१८

मार्वजनिक न्यासाचे नाव NOORI FDUCATION TRUST बाबत MR. MOHABBAT ALI MADAR ALI ANSARI अर्जदार

..... मर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीन कळविण्यात येते की. **सहायक धर्मादाय आयुक्त१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वरत व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत: (१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे

काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? (२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय: .अ) जंगम मिळकत रोख रु. १०००/-

(ब) स्थावर मिळकत :- निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरवात घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी

यांचा लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसाचे आंत या कार्यालयाचे वरील नत्यावर मिळेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या काफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल असे नेकालाबाबन योग्य ने आदेश दिले जानील निवासाबाबस ना न से जाब साबस वासास. ही नोटीस माझे सहीनिशी व मा,चर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांव

०८/०४/२०१९ रोजी दिली.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई



थिकत मालमत्ता व्यवस्थापन शाखा

मेकर टॉवर-एफ विंग, २रा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई-४००००५. ई-मेल: samb.mumbai@syndicatebank.co.in

सरफायसी कायदा, २००२ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये स्थावर/जंगम मालमत्तेची विक्री (यापुढे कायदा म्हणून उल्लेख)

सर्वसामान्य जनतेस आणि विषेशत: कर्जदार व जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३(X) अन्वये बँकेच्या प्राधिकत अधिकाऱ्यादारे ताबा घेण्यात आलेल्या सिंडिकेट बँकेकडे तारण खालील नमुद मालमत्तेची खाली नमुदप्रमाणे पुढील व्याज, शुल्क आणि देय रक्कम वसुलीकरिता ई-लिलावाने विक्री केली जाईल

नालमत्तेची सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ नियम ८ व ९ अन्वये खालीलप्रमाणे देय वसुनीकरिता **जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे व कोणत्याही परिणामाशिवाय**

अ. क्र.	, ,	एकूण थकबाकी	मालमत्तेचे वर्णन	अधिभार	आरक्षित मुल्य	इरठे (आरक्षित मुल्याच्या १०%)	निरीक्षण तारीख	शाखा नाव, इरठेकरिता खाते तपशील व संपर्क व्यक्ती
8	मे. बोधरा मेटल्स ॲण्ड अलॉईज लिमिटेड, गॉद. कार्या.: बोधरा हाऊस, खोली क्र.0इन्हीं क्र.१३, ररा मजला), ५, असेम्बली लेन, दादीसेठ अग्यारी लेन, काळबादेवी, मुंबई-४००००२.	रु. ५८,९१,७५,४९३.४६ आणि पुढील व्याज व शुल्क	कार्यालय जागा क्र.बी-६, क्षेत्रफळ २४१ ची.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.२२२- डी, कॅन्डेल क्रॉस रोड, डॉ. बेगास स्ट्रीट, गायवाडी, मुंबई- ४००००२, कॅडस्ट्रल सब्हें क्र. १९२५, मुलेश्वर विभाग, महाराष्ट्र राज्य.		रु.५४,२३,००० (रुपये चोपन्न लाख तेवीस हजार फक्त)	रु.५,४२,३०० (रुपये पाच लाख बेचाळीस हजार तीनशे फक्त)		खाते क्र.:५५५०३१७००००१६, सिंडिकेट बाँक, श्रकित मालमता व्यवस्थापन शाखा, मुंबई. आयएफएससी कोड: एसवायएनबी०००५५५, १त्री. अंजनेयुल् चेरूकुरी, मुख्य व्यवस्थापक, द्र्रक.: ८२९७०३६६९२, एस. रामा स्वामी, एजीएम, द्र्र: १९६९००२७८१

ई-लिलावाबाबत तपशिल खालीलप्रमाणे:

ई-लिलावाची तारीख व वेळ: ३०.०५.२०१९ <mark>रोजी दु.१.०० ते दु.२.०० दरम्यान ५ मिनीटांच्या मध्यंतरासह</mark>

ऑरो लॅंबोरेटरीज लिमिटेडकरित

ई-लिलाव वेबसाईटः https://syndicatebank.auctiontiger.net बोली सादर करण्याची अंतिम तारीख: २८.०५.२०१९ रोजी सायं.५.००.

किमान बोली वाढविणे रक्कम: रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त)

सेवा पुरवठादाराचे संपर्क तपशिल व पत्ता (नाव/दूर.क्र.:/ई-मेल/पत्ता): मे. ई-प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीस लि. (ऑक्शन टायगर), मुंबई (संपर्क क्र. ९६१९००२४३१, संपर्क व्यक्ती: श्री. विजय शेट्टी, ई-मेल: tilak@auctiontiger.net, vijay.shetty@auctiontiger.net, maharashtra@auctiontiger.net यांना संपर्क करावा.

नियम व अटी १. ऑनलाईन बोली सादर करण्यापुर्वी वर नमुदप्रमाणे संबंधित खाते क्रमांकामध्ये आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत इरठे जमा करावी. मुंबई येथे देय सिंडिकेट बँकेच्या नावे पे ऑर्डर/धनाकर्ष स्वरुपात सुद्धा इरठे जमा करता येईल.

इच्छुक बोलीदारांनी बोली प्रपत्रात (वरील वेबसाईटमध्ये उपलब्ध नमुना) पुर्णपणे भरून बोलीसह वर नमुदप्रमाणे संबंधित शाखेचे प्राधिकृत अधिकारी,

सिंडिकेट बँक यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यात इरठेची एनईएफटी/आरटीजीएसमार्फत जमा केल्याचे यूटीआर क्रमांक नमुद करून तसेच डींडी/पीओ सह दिनांक २८.०५.२०१९ रोजी सायं.५.००वा. पर्यंत पाठवावेत. मोहोरबंद लिफाफ्यावर **(तक्त्यात दिल्याप्रमाणे कर्जदाराचे नाव) च्या खात्यात ई–लिलाव** विक्रीमध्ये सहभागी होण्यासाठी बोली असे उपरीलेखन करावे.

बोलीदारांना सह्रा आहे की, त्यांनी ई-लिलाव सूचनेच्या तपशिलासाठी बँकेची वेबसाईट www.syndicatebank.in ला भेट द्यावी. जेथे ई-लिलाव विक्रीच्या सविस्तर नियम व अटी नमुद आहेत. कोणतेही स्पष्टीकरण/तक्रारीकरिता वर दिलेल्या तपशिलानुसार सेवापुरवठादारांची वेबसाईटला भेट द्यावी

. इच्छुक बोलीदारांकडे वैध डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र, वैध ई-मेल पत्ता व पॅन क्रमांक असावा.

कोणतेही कारण न दर्शविता व पुर्व सूचना न देता विक्रीच्या नियम व अटी यात बदल करणे किंवा बोली स्विकारणे किंवा नाकारणे किंवा विक्री पुढे ढकलणे/ रद्द करण्याचे संपुर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ताकडे आहेत. विक्री ही वेबसाईटमध्ये प्रकाशित सविस्तर नियम व अटीमध्ये विहित अटी आणि नियम तसेच कायद्यात विहित नियम व अटींवर अवलंबून असेल.

पुढील तपशिलाकरिता वर नमुदप्रमाणे संबंधित शाखेचे प्राधिकृत अधिकारी, सिंडिकेट बँक यांना संपर्क करावा. जर कर्जदार व जामिनदार/तारणकर्ता यांनी वर नमुद्रप्रमाणे त्यांचे संपुर्ण थकबाकी रक्कम वर नमुद्र तारीख व वेळेपर्यंत जमा न केल्यास सदर विक्री घेण्याबाबत वर नमुद प्रतिभूत ऋणाचे वसुलीकरिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८(६) अन्वये सूचना आहे. इच्छुक बोलीदारांना विनंती आहे की, त्यांनी लिलाव विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी जेथे सदर जाहिरातीचे

ठिकाण : मुंबई दिनांक : १३.०५.२०१९

अंशत: व काही भाग वाचता येईल

सही/ प्राधिकृत अधिकारी सिंडिकेट बँक

Near Railway Station, Nallasopara (E)

PUBLIC NOTICE Gandhi Special Tubes Limited Regd. Off: 201-204, Plaza, 2nd Floor, 55 Hughes Rd, Mumbai- 07. Ph: 022-23634179 Notice is hereby given that the Certificate for the under mentioned equity shares o

Name of Shareholder | Folio No. | No. of shares | Distinctive Nos. | Certificate Nos 08481684 To Mrs. Laxmiben L00145 100 00067464 Lalji Korani

४००००४

the company has been lost/misplaced and holder/ owner of the said equity shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate-

my person who has a claim in respect of the said shares should lodge the same with the Company at its registered office within 21 days form this date else the company will proceed to issue duplicate certificate to the aforesaid applicants without an urther intimation

Applicant Mr. Jayantilal Lalji Koran Place: Mumbai Flat No. 404, 'A' Wing, Silver CHS Ltd., Plot No. 6, R.D.P. 5, Sector 7 Near Charkop Bus Depot, Kandivali (W), Mumbai- 40006